

## Empire Industries Limited

May 24, 2024

To,
The Manager, **BSE Limited**Listing Compliances
P.J. Towers, Dalal Street
Fort, Mumbai – 400001

Re Company Scrip Code: 509525

Sub Intimation of newspaper publication of the extract of Audited Financial Results (Standalone) for the guarter & year ended 31<sup>st</sup> March, 2024

Dear Sir / Madam,

We are submitting herewith, the copy of newspaper cuttings with respect to extract of Audited Financial Results (Standalone) for the quarter & year ended 31<sup>st</sup> March, 2024, published on Friday, May 24, 2024, in the following Newspapers in compliance with Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015:

- 1. Navshakti (Marathi)
- 2. Free Press Journal (English)

Kindly acknowledge the receipt and take the same on records.

#### For EMPIRE INDUSTRIES LIMITED

S. C. NANDA
Director Finance & Company Secretary
ACS: 13703

Encl.: As Above

CIN: L17120MH1900PLC000176

Regd. Office: Empire Complex, 414, Senapati Bapat Marg,
Lower Parel, Mumbai 400 013, India.

Tel.: 66555453 • Fax : 24939143

E-mail: email@empiresecretarial.com • Web: www.empiremumbai.com

Empire Machine Tools • Vitrum Glass • Empire Industrial Equipment

- Empire Vending (GRABBIT) Empire Foods The Empire Business Centre
- Empire Industrial Centrum

## जीई पॉवर इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल७४१४०एमएच१९९२पीएलसी०६८३७९ नोंद. कार्यालय: रेगस मॅग्नम बिझनेस सेंटर्स, ११वा मजला, प्लॅटिना, जी ब्लॉक, प्लॉट क्र. सी-५९, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०० ०५१ वेबसाईट : https://www.gevernova.com/regions/in/ge-power-india-limited.; इमेल आयडी: in.investor-relations@ge.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

(रु. दशलक्ष, प्रती शेअर डेटा सोडून)

		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
अनु.	तपशील	३१.०३.२०२४	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
क्र.			अति		एकत्रित		
	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	4,698.9	17,656.5	3,594.1	18,840.0	17,656.5	18,840.3
	कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक						
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व)	230.9	-1,770.8	-1,281.8	-3,236.0	-1,713.3	-3,205.8
	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	230.9	-1,770.8	-1,281.8	-3,342.9	-1,713.3	-3,312.
	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	230.9	-1,770.8	-1,319.3	-4,436.0	-1,713.3	-4,405.
	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न						
	(ज्यात कालावधीकरिता (करपश्चात) नफा /(तोटा)						
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) धरुन)	327.3	-1,693.8	-1,343.2	-4,461.9	-1,637.1	-4,433.
	समभाग भांडवल	672.3	672.3	672.3	672.3	672.3	672.
	पुनर्मूल्यांकन राखीव वगळून राखीव	-	-98.8	-	1,595.00	15.8	1,652.
	प्रति शेअर प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/-)						
	(अखंडीत व खंडीत कामकाजासाठी)						
	मुलभूत :	3.43	-26.34	-19.62	-65.99	-25.49	-65.5
	सौम्यीकृत :	3.43	-26.34	-19.62	-65.99	-25.49	-65.5

ए) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा उतारा वर देण्यात आला आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी सपलेली तिमाही आणि वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट (www.bseindia.com/ www.nseindia.com) आणि कंपनी वेबसाईट (https://www.gevernova.com/regions/in/ge-power-india-limited) येथे उपलब्ध आहे.

बी) वरील निष्कर्ष लेखा परिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आहेत आणि संचालक मंडळाद्वारे २२ मे, २०२४ रोजी झालेल्या समेत संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या चालू तिमाही आणि वर्षासाठीचे निष्कर्ष कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षित केले आहेत.

सी) अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी येथे प्रयोज्य इंड-एएस रुल्स/एएस रुल्स अनुसार नफा आणि तोट्यांच्या विवरणपत्रात समायोजित करण्यात आल्या आहेत.

ठिकाण : नॉयडा

पूचना याद्वारे देण्यात येते की, मुंबईच्या नोंदणीकृत . जिल्ह्यामधील दहिसर पश्चिम येथील गाँव इहिसरमधील अनु क्र. २९७/४, २९७/५, २९७/६, २९७/८ आणि २९७/९ धारक सी.टी.एस. क्र. १९६. १९७. १९८. १९९. २० आणि २०२ धारक प्लॉटवरील भक्ती कॉम्प्लेक्सच्या समोर, कांदरपाडा, दहिस (पश्चिम), मुंबई ४०००६८ स्थित राज सरीता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि (यानंतर सोसायटी अशी उल्लेखित) चा भाग राज सरीता ह्या इमारतीच्या ए विंगमधील पाचव्या मजल्यावरील म्लॅट क्र. ५०४ च्या संपादनाच्या संदर्भात मे. राजेश कन्स्टक्शन कंपनी आणि सौ. रोमायने डी'क्रझ आणि श्री. भूपेश डी'क्रुझ यांच्यादरम्यानचा दिनांक १३ नोव्हेंबर, १९९४ रोजीचा मूळ करार हरवला/गहाळ झाला आहे. त्यासंदर्भातील अहवाल दहिसर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

जाहीर सूचना

जर कोणालाही ने सापडले तर त्यांनी ने सटर तारखेपासन १४ दिवसांच्या कालावधीत ते वकील संजय रेगो, होम-कमिंग, ४७ वरोडा रोड, वांद्रे गश्चिम, मुंबई ४०००५० यांना परत करावेत. मुंबई : २४ मे, २०२४

संजय रेगो वकील उच्च न्यायालय. होम कमिंग, ४७, वरोडा रोड, त्रांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५०

(प्रशांत चिरंजीव जैन)

व्यवस्थापकीय संचालव

TPL

### **TPL PLASTECH LIMITED**

CIN: L25209DD1992PLC004656

Regd. Office: 102, 1\*Floor, Centre Point, Somnath Daman Road, Somnath, Dabhel, Nani Daman (U.T.)-396210

Corporate Off: 203, Centre Point, J.B. Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai-400059

Tel: 022-6852 4200 • Email: Info@tnpl.net.in • Website: www.tplplastech.in

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

S Particulars STANDALONE CONSOLIDATED												
Particulars		STAND	ALONE			CONSO	LIDATED					
	Q	uarter Ende	ed	Year Ended	Q	Year Ended						
	31.03.2024 31.12.2023 31.03.2023			31.03.2024	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024				
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)				
Total income from operations (Net)	8,320.75	8,265.66	7,210.60	31,339.98	8,320.75	8,265.66	7,210.60	31,339.98				
Net Profit from ordinary activities	606.74	587.75	381.21	1,984.83	606.70	587.75	381.21	1,984.79				
after tax												
Total Comprehensive Income	585.20	587.25	379.38	1,963.29	585.16	587.25	379.38	1,963.25				
for the period after tax and other												
comprehensive Income after tax												
Equity Share Capital	1,560.06	1,560.06	1,560.06	1,560.06	1,560.06	1,560.06	1,560.06	1,560.06				
(Face Value ₹ 2 each)												
Earnings Per Share	0.78	0.75	0.49	2.54	0.78	0.75	0.49	2.54				
(before extraordinary items)												
(of ₹ 2 each) Basic & Diluted												
	Total income from operations (Net) Net Profit from ordinary activities after tax Total Comprehensive Income for the period after tax and other comprehensive Income after tax Equity Share Capital (Face Value ₹ 2 each) Earnings Per Share (before extraordinary items)	Q   31.03.2024 (Audited)	Quarter Ende           31.03.2024         31.12.2023           (Audited)         (Unaudled)           Net Profit from ordinary activities after tax         606.74         587.75           Total Comprehensive Income for the period after tax and other comprehensive Income after tax         585.20         587.25           Equity Share Capital (Face Value ₹ 2 each)         1,560.06         1,560.06           Earnings Per Share (before extraordinary items)         0.78         0.75	Quarter Ends   31,03,2024   31,12,2023   31,03,2023   (Audited)   (Uraunited) ( (Audited)   (Uraunited) ( Audited)   (Audited)   (Audit	Quarter Ended   Year Ended   31.03.2024   31.12.2023   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2024   31.03.2023   31.03.2024   32.03.2023   31.03.2024   32.03.2035	Quarter Ended   Quarter Ended   Quarter Ended   31.03.2024   31.12.2023   31.03.2024   31.03.	Quarter Ended   31.03.2024   31.12.2023   31.03.2023   31.03.2024   31.12.2023   31.03.2024	Quarter Ended   Quarter Ended   Quarter Ended   31,03,2024   31,03,2024   31,03,2023   31,03,2024   31,03,2023   31,03,2024   31,03,2023   31,03,2023   31,03,2024   31,03,2023   31,03,2023   31,03,2024   31,03,2023   31,03,				

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2024 are available on the Stock Exchange websites

www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.tplplastech.in.
The above Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2024 were reviewed by the Audit Committee and approve by the Board of Directors at the meeting held on May, 22 2024.

For TPL PLASTECH LIMITED CHAIRMAN (DIN: 00064148)

## एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : एल१७१२०एमएच१९००पीएलसी०००१७६ नोंदणीकृत कार्यालय : ४१४, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३

द्. : ०२२-६६५५४४३, ई-मेल : investor\_relations@empiremumbai.com, वेबसाईट : www.empiremumbai.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखात, प्रांत समभाग प्राप्ता म											
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपले	ले वर्ष					
क्र.		३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)		३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)					
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१५,७०५.५५	१६,७६०.८५	१८,२०८.८७	६३,०७९.११	६९,६०५.६९					
7	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	१,५२६.७२	१,२२१.८५	१,५९९.३७	४,५६६.६६	४,२७०.२७					
'n	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	१,५२६.७२	१,२२१.८५	१,५९९.३७	४,५६६.६६	४,२७०.२७					
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	१,२६०.४०	१,०२१.८५	१,३६५.५५	३,७००.३४	३,५५२.४५					
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	५७२.९३	९२४.१९	६३५.५५	३,१८०.५२	३,१६१.८०					
ξ	समभाग भांडवल	€00.00	€00.00	€00.00	६००.००	€00.00					
૭	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी १०/- चे) (अखंडित आणि खंडित										
l	प्रवर्तनासाठी)-	२१.०१	१७.०३	२२.६१	६१.६७	५९.२१					
	प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (अवार्षिक) (रु.मध्ये) मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस, अनन्यसाधारण बार्बीपूर्वी व नंतर	२१.०१ **	१७.०३ **	२२.६१ **	६१.६७	५९.२१					

टिपा: \*\* अवार्षिक

- वरील लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष जे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ च्या विनियमन ३३ ला अनुसरुन प्रकाशित केले आहेत ते लेखापरिक्षण समितीने पनर्विलोकन केले आणि २२ मे. २०२४ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजर केले. वरील निष्कर्ष कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षित केले आहेत. लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् (इंडएएस
- विभागवार निष्कर्ष हे कंपनीज (अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रूल्स मध्ये अधिसूचित अकाऊंटिंग स्टॅंडर्ड-१०८ ''प्रवर्तनीय विभाग'' ला अनुसरून विभाग निष्कर्ष बनविले आहेत तिमाही दरम्यान संचालक मंडळाने प्रती समभाग रू. २५/- (२५०%) लाभांश घोषित केला. संचालक मंडळाने २२ मे. २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत शिफारस केली. लाभांश
- पात्र सभासदांना देय आहे ज्यांनी लाभांशाच्या दाव्यासाठी व्हॉलंटरी वेवर घेतलेले नाही जो कर कपातीच्या अधीन राहील तिमाही दरम्यान कंपनीने ०५/०२/२०२४ रोजी प्राप्त दिनांक २९/०१/२०२४ रोजीचा आदेश क्र. ०७ आणि ०८/फायनल ऑर्डर/सीयएस/एपी/२०२४ द्वारे सेटलमेंट कमिशन
- ॲंडिशनल बेंच, कस्टम ॲंण्ड एक्साईज ॲंण्ड सर्व्हिस टॅक्स यांच्या कार्यालयात रु. १२५.०० लाखाचा दंड भरला मागील तिमाहीची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रकाशित तारखेपर्यंत वर्षाच
- एम्पायर इंडस्टीज लिमिटेड च्या वैधानिक लेखापरिक्षकांनी ३१ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांवर अर्हता नसलेले मत व्यक्त केले आहे

दिनांक : २२/०५/२०२४

बँक ऑफ इंडिया

मे. श्री बालाजी इंटरप्राईझेस

प्रतिवादी क्र.१, मे. श्री बालाजी इंटरप्राईझेस

The spirit of Mumbai

एम्पायर इंडस्टीज लिमिटेडसाठी

अध्यक्ष (डीआयएन: ०००२६७०४)

FREE PRESS JOURNAL

is now 95 years old!

www.freepressjournal.in

..प्रतिवार्द

...अर्जदा

दुकान क्र. १६-२१, गायत्री, सत्संग, ठाकुर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ प्रतिवादी क्र.२. श्री. सशिल सभाष मदन

मे. श्री बालाजी इंटरप्राईझेस चे प्रोपराईटर फ्लॅट क्र.२०२, इमारत क्र.२, वलेराम एव्हरशाईन नगर, मालाड(पश्चिम), मुंबई-४०००४६

समन्स

ज्याअर्थी, वरील नमूद टीए/१०३/२०१४ नामदार पिठासन अधिकारी/प्रबंधकांसमोर ०२.०५.२०२४ रोजी

कर्ज वसुली न्यायाधिकरण- १ मुंबई

(भारत सरकार, वित्त मंत्रालय)

२रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५

(५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१)

टी. ए. क्र. १०३ सन २०२३

विरुद्ध

- ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २,०५,०९,२९५.९६/- च्या कर्जाच्या वसुलीसाट तमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सचना जारी केली. -ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननि न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.
- ऑक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे
- मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे:
- (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अन्. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहा करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्यार्ह
- मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रका हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतन
- रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तार हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला १९.०७.२०२४ रोजी दुपारी १२:०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत
- अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या **९ मे, २०२४** रोजी दिले.

सही/-कर्ज वस्ली न्यायाधिकरण-१, मुंबई

फॉर्म नं. १४ (रेग्युलेशन ३३(२) पहा) रजि. ए/डी, दस्ती द्वारे न झाल्यास प्रकाशनाद्वारे वसुली अधिकारी-।/॥ चे कार्यालय,

> वाशी, नवी मुंबई - ४००७०३ मागणी सूचना

द रिकव्हरी ऑफ डेब्टस अँड बँक्रप्ट्सी ॲक्ट, १९९३ ची कलम २५ ते २८ आणि आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम २ अन्वये

कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) १ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर ३०ए,

> आरसी/१०६/२०२३ बँक ऑफ बडोदा विरुद्ध

जय प्रकाश राय आणि इतर

(सीडी-१) श्री. जय प्रकाश राय, फ्लॅट क्र. ५०३, दत्ताराम आर्केड, सेक्टर क्र. १९, खारघर, नवी मुंबई - ४१०२१० आणि ३०१, तुलशी भवन, प्लॉट क्र. ३०९ ते ३१३, सरसोले, सेक्टर क्र. ६, नेरूळ, नवी मुंबई- ४०० ७०६ **आणि द्वारे पॅसिफिक सेक्युरिटी फोर्सेस प्रा. लि.,** कार्यालय क्र. ५०४, ५वा मजला, गौरी कॉम्प्लेक्स, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर- ४००६१४.

(सीडी-२) श्री. ओम प्रकाश राय, ३०१, तुलशी भवन, प्लॉट क्र. ३०९ ते ३१३, सरसोले, सेक्टर क्र. ६, नेरूळ, नवी मुंबई- ४०० ७०६ **आणि** ६०४, सुजाता अपार्टमेंट, सेक्टर-१२, खारघर, नवी मुंबई

याद्वारे अधिसूचित करण्यांत येते की, ओए/२४९/२०१८ मध्ये पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी३) यांनी पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या वसुली प्रमाणपत्रानुसार रु. **१०,५३,५६१/ – (रुपये दहा लाख त्रेपन्न हजार पाचशे एकसष्ट मात्र)** त्यासह ०१/०२/२००८ पासून वसुली पर्यंत वार्षिक सरळ व्याज ११.००% दराने पुढील व्याज आणि **रू. ३२,०३६/- (रूपये** बत्तीस हजार छत्तीस मात्र) हे खर्च ही रक्कम तुमच्याकडून (संयुक्तपणे आणि वेगवेगळ्यारित्या) येणे थकीत आहे.

- २. तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या **१५ दिवसांत** वरील रकम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात येते आहेत, कसूर केल्यास, रिकव्हरी ऑफ डेब्टस ड्यु टु बँक्स अँड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ व त्या अंतर्गत बनवलेले नियम यांच्या अनुषंगाने वसुली केली जाईल.
- तुम्हाला याद्वारे सुनावणीच्या पुढील तारखेस किंवा त्यापूर्वी तुमच्या मत्तांचे तपशील एका प्रतिज्ञापत्रावर घोषित करण्याचे आदेश देण्यांत येतात.
- ४. पुढील कार्यवाहीसाठी <mark>२३/०७/२०२४ रोजी स. ११.३० वा.</mark> निम्नस्वाक्षरीकारांसमोर हजर होण्याचे आदेश याद्वारे तुम्हाला देण्यात येतात.
- वरील रकमे व्यतिरिक्त तुम्हाला खालील रकमा सुद्धा भराव्या लागतीलः
- (ए) प्रमाणपत्र/निष्पादन प्रक्रियेच्या ह्या सूचनेनंतर तात्काळ सुरू होणाऱ्या कालावधी साठी देय असे
- (बी) ही सूचना आणि वॉरंटस च्या बजावणीच्या व थकबाकी रकमेच्या वसुलीकरिता केलेल्या अन्य

सर्व उपाययोजनांच्या संबंधात आलेले सर्व खर्च. आकार आणि परिव्यय माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २४/०४/२०२४ रोजी दिले



वसुली अधिकारी-। कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) मुकेश बाबू फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन: एल६५९२०एमएच१९८५पीएलसी०३५५०४

१११, मेकर चेंबर्स III, २२३, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. • दूर.: ०२२-२२८३४४६२/२२८४४०१५

Date : May 22, 2024

ईमेलः secretarial@mukeshbabu.com • वेबसाईटः www.mbfsl.com

३१/०३/२०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

											(रु. लाखात)
अ.	तपशील			अलिप्त					एकत्रित		
क्र.			संपलेली तिमाही	t	संपले	ले वर्ष		संपलेली तिमार्ह	Ì	संपले	ले वर्ष
l		39.03.7078	38.88.8083	39.03.7073	39.03.7078	38.03.2023	38.03.2028	38.88.8083	39.03.7073	39.03.7078	38.03.2023
l		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून उत्पन्न आणि इतर उत्पन्न	(४६.४२)	२०४.६३	६४.०९	१,६८६.६३	१,०५४.९४	(२८.५६)	२२४.७७	८०.९०	१,७८४.१७	१,१५०.६०
2	कालावधीसाठी नफा	(१४५.७०)	१११.२२	(५२.५६)	८१०.९३	७००.७५	(१५७.५६)	१०५.९९	(६०.०४)	८०८.१०	६८०.४२
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा										
l	अनन्यसाधारण बाबींपूर्वी)								,		
3	करपूर्व परंतु अपवादात्मक	(१४५.७०)	१११.२२	(५२.५६)	८१०.९३	७००.७५	(१५७.५६)	१०५.९९	(६०.०४)	८०८.१०	६८०.४२
l	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर										
×	निञ्वळ नफा करोत्तर आणि अपवादात्मक	(१२३.०६)	८२.११	(६४.६९)	५९१.०७	४९८.१३	(१३५.१३)	७६.४७	(७२.४१)	५८७.४१	४७६.८४
ľ	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर	(544.04)	٥٢.55	(98.95)	915.00	870.54	(524.52)	94.89	(34.85)	900.85	899.68
	निव्वळ नफा										
ų	इतर सर्वसमावेशक उत्पन्न, करांच्या	१,३८१.३४	१,५४४.४४	(६२३.३८)	४,९६४.४९	(३६४.७९)	१,७८०.६६	२,५०३.९१	(७६६.५३)	७,५६७.७३	(५८०.२२)
,	निव्वळ	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	,,	( /		( ( , , , , , , , , , , , , , , , , , ,	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	( - , , , , , ,	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	( 12 / )
ξ	करोत्तर एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१,२५८.२८	१,६२६.५५	(६८८.०७)	५,५५५.५६	१३३.३४	१,६४५.५३	२,५८०.३८	(४१.১६১)	८,१५५.१४	(१०३.३८)
૭	समभाग भांडवल	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५
۷	पूनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव				६,८९६.८८	६,३९६.९५				८,५६०.४२	८,०६२.३९
l	(मागील लेखापरिक्षित हिशोबाप्रमाणे)										
९	प्रति भाग प्राप्ती										
	(प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)										
	ए) मूलभूत	(0.97)	१.१८	(6.83)	28.5	७.१५	(१.०३)	१.१०	(१.०४)	८.४३	६.८४

ठिकाणः मुंबई

बी) सौम्यिकृत

१. कंपनीने १ एप्रिल, २०१९ पासून कंपनीज (इंडियन अकार्काटेंग स्टॅंडर्डस्) रूल्स, २०१५ सहवाचता कंपनी अधिनयम, २०१३ (अधिनयम) च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित इंडियन अकार्कटींग स्टॅंडर्ड (इंड एएस) चा अवलंब केला व अशा संक्रमणाची प्रभावी तारीख होती १ एप्रिल, २०१८. असे संक्रमण अधिनियमान्वये अधिसूचित पूर्वीचे अकाऊंटींग स्टॅंडर्डस् सहवाचता त्याअंतर्गत जारी केलेले संबंधित नियम आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे (एकत्रित उल्लेख मार्गील जीएएपी) यांचेपासून केले आहेत.

(6.83)

- वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन केले ते २३ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर केले आणि अभिलिखित केले. वैधानिक लेखापरीक्षकांनी अर्हता विरहित लेखापरीक्षण
- आवश्यकतेनुसार मागील कालावधीच्या आकडेवारीचे पुनर्गठन. पुनर्रचना केले आहे.
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही आणि वर्ष समाप्तीच्या निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.mbfsl.com वर उपलब्ध आहे. मुकेश बाबू फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड करिता आणि वतीने

सही/-

(१.०४)

मुकेश बाबू व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००२२४३००

इंडो अमाईन्स लिमिटेड सीआयएन: एल९९९९९एमएच१९९२पीएलसी०७००२२



नोंदणीकृत कार्यालय: डब्ल्यू-४४, फेज ॥, एम.आय.डी.सी., डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे-४२१२०३. दू. क्र. : ७०४५५९२७०३/७०४५५९२७०६/७४९८२४५१७८/८२९१०९८८२७ वेबसाईट : www.indoaminesItd.com, ई-मेल आयडी : shares@indoaminesItd.com

## ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

	(रु. लाखात)										
			अलिप्त						एकत्रित		
अ.	तपशील	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले
क्र.		तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
		मार्च २०२४	डिसेंबर २०२३	मार्च २०२३	मार्च, २०२४	मार्च, २०२३	मार्च २०२४	डिसेंबर २०२३	मार्च २०२३	मार्च, २०२४	मार्च, २०२३
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून महसुल	२४,६७५.५६	२१,०३१.८३	२३,४३०.०६	९२,५१६.०८	९२,२०६.१८	२५,३२३.६८	१९,३८५.३९	२३,४५७.१२	९४,३६४.१३	९४,५००.७५
2	इतर उत्पन्न	४४२.२८	२१०.४४	१७६.४९	१,५२७.०५	३६२.६३	४५४.२९	२००.५०	१९६.२७	१,६१४.२०	४२३.३२
ş	एकूण उत्पन्न	२५,११७.८४	२१,२४२.२७	२३,६०६.५५	९४,०४३.१३	९२,५६८.८१	२५,७७७.९७	१९,५८५.८९	२३,६५३.३९	९५,९७८.३३	९४,९२४.०७
8	कालावधीसाठी निव्वळ नफा	१,३२३.६०	१,१३४.८४	२,३३८.४५	५,९३३.२१	५,२६१.१३	१,२५२.४६	१,२४६.९१	२,३३१.२२	५,८०५.७८	५,६७८.९८
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)										
ч	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा	१,३२३.६०	१,१३४.८४	२,३३८.४५	५,९३३.२१	५,२६१.१३	१,२५२.४६	१,२४६.९१	२,३३१.२२	५,८०५.७८	५,६७८.९८
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)										
ξ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा	९९१.२६	८५१.९३	१,७१०.१४	४,४३३.२८	३,७९९.१२	९११.७०	९६१.७७	१,७१२.८३	४,२८१.३०	४,०८७.५५
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)										
૭	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/तोटा (करोत्तर)	१,०२९.९८	८०९.०९	१,७२०.१०	४,४३१.९९	३,७९९.६४	९५३.६८	९१८.९३	१,७२३.४४	४,२८३.२७	४,०८८.७२
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)										
۷	भरणा झालेले समभाग भांडवल(दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी)	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८
९	प्रति भाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. ५/ - प्रती समभाग)										
	प्रतिभाग प्राप्ती अवार्षिक आहे										
	i) मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस अनन्यसाधारण बाबींपूर्वी रुपयात	१.४६	१.१४	7.83	६.२७	4.30	१.३५	१.३०	2.88	६.०६	५.७८
	ii) सौम्यिकृत आणि सौम्यिकृत ईपीएस अनन्यसाधारण बाबींनंतर रुपयात	१.४६	१.१४	2.83	६.२७	५.३७	१.३५	१.३०	7.88	६.०६	4.00

१. वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने २२ मे, २०२४ रोजी पुनर्विलोकित केले आणि २२ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने अभिलिखत केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील सदर एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरिक्षण केलं असन त्यावर सधारणा न सचविणारे मत नोंटवले आहे

२. वरील विवरण हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रूल्स, २०१५ (इंड-एएस) आणि कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रूल्स, २०१५ च्या रूल ३ व त्यानंतरच्या संबंधित सुधारणांनुसार बनवले

३. सद्र वर्षा द्रम्यान उपकंपनीचे नाव १३ सप्टेंबर, २०२३ च्या प्रभावापासून अशोक सर्फकटंटस् प्रायव्हेट लिमिटेड पासून इंडो स्पेशालिटी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये बदलण्यात आली आहे.

४. सदर वर्षा दरम्यान कंपनीने इंड एएस ८ द्वारे मंजुरी केल्यानुसार एफआयएफओ पद्धत पासून प्रभारित सरासरी मध्ये कच्चा माल, प्रगती पथावर पॅकिंग मटेरिअल, तयार माल आणि अभियांत्रिकी सुट्टे भाग आणि वापरयोग्य वस्तूसूचीतील सभाग्रीच्या मुल्यांकनासाठी लेखा

५. मंडळाने ३ एप्रिल, २०२३ रोजी झालेल्या तिचा सभेमध्ये कंपनी सोबत मे. पायस इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड च्या एकत्रिकरणाच्या सुधारित नियोजित योजना मंजुर केला आणि १ जानेवारी, २०१३ म्हणून एकत्रिकरणाचे निश्चित तारिख ठरविला. योजनेला १९ जुलै, २०२३ दिनांकित मार्फत बीएसई आणि एनएसई कडून निरिक्षण नसल्याने पत्र प्राप्त झाले. सदर योजना त्यांचा मंजुरीसाठी सन्माननीय एनसीएलटीकडे सादर केली आहे.

भारतीय संसदेने कोड ऑन सोशन सिक्युरिटी, २०२० ('कोड') ला मंजुरी दिली, ज्याने अन्य बाबींसह कामावर असताना आणि त्यानंतरच्या कर्मचारी लाभांबाबत पाहिले जाते. भारताच्या राजपत्रात कोड प्रकाशित झाले आहे. कोड आणि त्या अंतर्गतचे नियम यांची निर्धारित तारीख अजून अधिसूचित व्हायची आहे. हे पाहता बदलाचा कोणताही परिणाम झाला तर त्याबाबत संबंधित तरतुर्दीच्या अधिसूचनेनंतरच आढावा घेऊन गणन केले जाईल.

कंपनी प्रामुख्याने एकमेव व्यवसाय विभागात काम करते म्हणजेच, रसायनांचे उत्पादन, जो भौगोलिक दृष्ट्या आमचा व्यवसाय कळवतो म्हणजे भारत, युएसए, युरोप, मलेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि जपान आहेत. म्हणून विभागावर अहवाल केलेले नाहीत. संचालक मंडळाने ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तिय वर्षा करिता प्रत्येकी रू. ५/- चे दर्शनी मूल्याचे प्रत्येकी समभागावर रू. ०.५०च्या अंतिम लाभांश प्रदान करण्यासाठी शिफारस केले. सदर प्रदान आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकांच्या मंजुरीच्या

प्रति भाग प्राप्ती सोडून सर्व आकडेवारी लाखांत आहे. १०. मागील कालावधीची आकडेवारी ही आवश्यक तेथे पुनर्गठीत आणि पुनर्वर्गीकृत करण्यात आली आहे.

११. ह्या वित्तीय निष्कर्षामध्ये नमूद केल्याप्रमाणे ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि मागील वर्षाच्या संबंधित तिमाही करिता आकडेवारी हे वित्तीय वर्षाच्या संदर्भात लेखापरिक्षित आकडेवारी आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसरी तिमाही संपे पर्यंत तारखेरोजीस प्रकाशित आकडेवारीच्या तौलानिक आकडेवारी आहे. तसेच तिसरी तिमाही संपे पर्यंत च्या आकडेवारी फक्त मर्यादित पूनर्विलोकनच्या अधीन होते.

१२. एकत्रिकरणासाठी कंपनीने खालील उपकंपन्यांचे वित्तीय निष्कर्ष विचारांत घेतले आहेत :-

१. अशोक सरफॅक्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड (५२.२८% होर्ल्डींग) २. इंडो अमाईन्स अमेरिकाज एलएलसी

३. इंडो अमाईन्स (युरोप) लि. ४. इंडो अमाईन्स (चॅगझोऊ) कं. लि.

ठिकाणः डोंबिवली, ठाणे

दिनांक : २३ मे, २०२४

५. इंडो अमाईन्स (मलेशिया) एसडीएन बीएचडी

१३. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.indoaminesItd.com वर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशाने इंडो अमाईन्स लिमिटेडसाठी सही / -

विजय पालकर मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ डीआयएन क्र. ००१३६०२७

#### LADAM AFFORDABLE HOUSING LTD.

Address -PLOT NO. C-33, ROAD NO. 28 WAGLE INDS. ESTATE, THANE Maharashtra 400604 INDIA

EXTRACTS OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024

			Quarter Ende	d	12 Montl	ns ended
Sr. No.	Particulars	31/03/2024	31/03/2023	31/12/2023	31/03/2024	31/03/2023
		(Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	4.267	0.809	2.974	15.263	5.979
2	Net Profit/Loss for the period (Before tax, Exceptional	-6.221	-7.606	-1.225	-11.920	-23.245
	and/or Extraordinary items)					
3	Net Profit/Loss for the period (After tax, Exceptional	-6.221	-7.606	-1.225	-11.920	-23.245
	and/or Extraordinary items)					
4	Total Comprehensive Income for the Period	-6.118	-8.837	-1.089	-11.552	-24.656
	( Comprising Profit/ Loss for the period (after tax and					
	other comprehensive income)					
5	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 5/- each)	915.230	915.230	915.230	915.230	915.230
6	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown	-	-	-	1348.197	1359.748
	in Audited Balance sheet of the previuos year					
7	Earning Per Share of Rs. 5/- each					
	Basic:	-0.034	-0.042	-0.007	-0.065	-0.127
	Diluted:	-0.034	-0.042	-0.007	-0.065	-0.127

c	Post de la co		Quarter Ende	d	12 Months ended		
Sr. No.	Particulars	31/03/2024	31/03/2023	31/12/2023	31/03/2024	31/03/2023	
		(Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations (Net)	90.914	122.542	3.863	104.165	128.687	
2	Net Profit/Loss for the period (Before tax, Exceptional	-4.584	-17.026	-0.415	-8.251	-17.639	
	and/or Extraordinary items)						
3	Net Profit/Loss for the period (After tax, Exceptional	-5.616	-18.504	-0.415	-9.284	-19.117	
	and/or Extraordinary items)						
4	Total Comprehensive Income for the Period	-5.514	-19.735	-0.279	-8.915	-20.528	
	( Comprising Profit/ Loss for the period (after tax and						
	other comprehensive income)						
5	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 5/- each)	915.230	915.230	915.230	915.230	915.230	
6	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown				1833.278	1843.400	
	in Audited Balance sheet of the previuos year						
7	Earning Per Share of Rs. 5/- each						
	Basic:	-0.031	-0.092	-0.004	-0.051	-0.111	
	Diluted:	-0.031	-0.092	-0.004	-0.051	-0.111	

Place: Thane

The above is an extract of the detailed format of Quarterly and yearly Audited Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI(LODR) Regulation, 2015. The Full format of Audited Financial Results are available on the website of BSE i.e. www.bseindia.com and on the company's website www.ladamaffordablehousing.com For and behalf of Board of Directors of Date: May 22, 2024

> Sumesh Agarwa Director DIN: 00325063

## **FUTURE MARKET NETWORKS LIMITED**

CIN: L45400MH2008PLC179914

Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari - Vikhroli Link Road, Jogeshwari East, Mumbai - 400060 Email : info.fmnl@futuregroup.in, Tel : 022 66442200, Website : www.fmn.co.in EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

	(No. III Lanis) Except El O											
			;	STANDALONE				С	ONSOLIDATE	ED □		
Sr.			Quarter Ended		Year E	nded		Quarter Ended		Year E	Year Ended	
No.	Particulars	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
140.		March 31, 2024	December 31, 2023	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023	March 31, 2024	December 31, 2023	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023	
1	Total Income from Operations	2,053.51	2,094.96	2,374.27	8,287.98	8,682.26	2,308.53	2,341.52	2,522.12	9,303.26	9,240.18	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,											
	Exceptional and/or Extraordinary items#)	414.21	579.61	(1,318.51)	628.44	(118.03)	67.83	499.64	383.24	263.88	1,766.37	
3	Net Profit / (Loss) for the period before tax											
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	414.21	579.61	(3,409.75)	628.44	(2,209.27)	97.31	529.82	761.30	391.60	2,235.31	
4	Net Profit / (Loss) for the period after tax											
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(259.08)	473.64	(4,201.57)	(580.05)	(3,161.61)	(572.61)	422.25	(2,235.66)	(820.11)	(934.54)	
5	Total Comprehensive Income for the period											
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)											
	and Other Comprehensive Income (after tax)]	(342.35)	473.64	(4,221.55)	(663.32)	(3,181.59)	(655.88)	I	(2,255.64)	(903.38)	(954.52)	
6	Equity Share Capital	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)											
	as shown in the Audited Balance Sheet of the											
_	previous year				(2,267.15)	(1,603.83)				(3,522.04)	(2,472.35)	
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)											
	(not annualised )	(0.45)		( <b>=</b> 00)	44.04	(= 4a)	(0.05)		(0.70)	(4.00)		
	1. Basic:	(0.45)	0.82	(7.30)	(1.01)	(5.49)	(0.85)	I	(3.76)	(1.08)	(1.57)	
	2. Diluted:	(0.45)	0.82	(7.30)	(1.01)	(5.49)	(0.85)	0.82	(3.76)	(1.08)	(1.57)	

a) The above is an extract of the detailed format of Quarterly and year ended Financial Results for March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) (www.bseindia.com and www.nseindia.com) and the website of the Company at

मराढी मनाचा

# 3गावाज

www.navshakti.co.in

## नव 🐠 शक्ति 🥻

Date: May 23, 2024

Place : Mumbai

# W. H. BRADY & COMPANY LIMITED

CIN No: L17110MH1913PLC000367 Registered Office: 'Brady House', 4th Floor, 12-14 Veer Nariman Road, Fort, Mumbai 400001. Tel.: (022) - 22048361-65 Fax: (022) - 22041855, E-mail: bradys@mtnl.net.in Website: www.whbrady.in

**EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED)** 

	FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 (Rs. In Lakhs except EPS)											
Sr.				STANDA	LONE				CONSOLIE	DATED		
No.	Particulars	Ql	JARTER ENDE	D	YEAR	ENDED	Ql	JARTER ENDI	D	YEAR	ENDED	
		31.03.2024	31.03.2023	31.12.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.12.2023	31.03.2024	31.03.2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	Unaudited	Unaudited	Unavdited	Audited	Audited	
1	Total Income from Operation	1,060.47	1,037.78	704.29	4,327.50	2,732.48	3,126.53	2,458.75	1,928.10	9,600.72	7607.77	
2	Net Profit/(Loss) for the period											
	(before Tax, Exceptional items)	58.84	62.99	19.80	394.83	238.23	409.77	367.56	233.48	1,546.01	928.44	
3	Net Profit / (Loss) for the period before tax										i II	
	(after Exceptional items)	58.84	62.99	19.80	394.83	238.23	409.77	367.56	233.48	1,546.01	902.49	
4	Net Profit / (Loss) for the period after tax											
	(after Exceptional items)	60.45	47.00	28.47	284.28	204.78	312.65	265.99	179.74	1,125.76	684.3	
5	Total Comprehensive Income for the period										i II	
	[Comprising Profit / (Loss) for the period										i II	
	(after tax) and Other Comprehensive										i II	
	Income (after tax)]	147.63	63.96	42.90	405.04	151.15	396.91	282.95	192.36	1,243.60	628.86	
6	Equity Share Capital	255.00	255.00	255.00	255.00	255.00	255.00	255.00	255.00	255.00	255.00	
7	Reserves (excluding revaluation reserve) as										i II	
	shown in the audited balance sheet of the											
	previous year	-	-	-	4,147.70	3,742.66	-	-	-	5,800.40	4803.42	
8	Earning Per Share (of Rs. 10/- each)										i II	
	(for continuing and discontinued										i II	
	operations) -											
_	Basic (in Rs.)	2.37	1.84	1.12	<del> </del>			10.43	7.05		<del></del>	
	Diluted (in Rs.)	2.37	1.84	1.12	11.15	8.03	12.26	10.43	7.05	44.15	26.84	

NOTES:

- The above Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 ("Financial Results") have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016 and other accounting principles generally accepted in India.
- The above Audited Standalone & Consolidated Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 23, 2024 and have been extracted from the standalone audited financial statements for the year ended March 31, 2024. (iii) The above Audited Standalone & Consolidated Financial Results include the Audited financial results of the company's subsidiary Brady & Morris Engineering Co. Ltd.
- (iv) The above Audited Standalone & Consolidated Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.whbrady.in)
- The provision for tax for the quarter and year ended March 31, 2024 is made on the basis of minimum alternate tax (MAT) since the tax on total income under normal provisions of the Income tax Act, 1961 is less than that amount. The MAT credit, will be considered / recognised after ascertaining the probability that the near future economic benefits associated with it will flow to the company on the basis of income tax assessment at the appropriate time.
- vi) The figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2024 are derived after taking into account the unaudited financial information for the nine month ended December 31, 2022 and December 31, 2023 respectively.
- (vii) Other Expense include INR 170.79 lakhs (Previous year INR Nil) irrecoverable amounts written-off.
- (viii) Earning per share are not annualised except for the year ended March 31, 2023 and March 31, 2024.
- (ix) Figures of previous period's have been regrouped/restated wherever considered necessary to conform to current period classification

For W. H. Brady & Co. Ltd.

Sd/

FUTURE CONSUMER

DIN: 00174796

Pavan G Morarka **Chairman & Managing Director** Place: Mumbai Date: 23.05.2024

**DMCC Speciality Chemicals Limited** (Formerly known as The Dharamsi Morarji Chemical Company Limited) (CIN: L24110MH1919PLC000564) SMARTER

Regd Office: Prospect Chambers, 317/321, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001 Telephone:- 022-22048881-2-3, Email ID: investor@dmcc.com, Website: www.dmcc.com

Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results

for the Quarter and Year ended March 31, 2024

	for the Quarter and Year ended March 31, 2024 ₹ In Lakhs (Except EPS)											
				Standalone	1			С	onsolidate	d		
Sr.	Portioulore	Qı	arter ende	d	Year ended		Quarter ended			Year ended		
No.	Particulars	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	
1	Total Income from Operations	9,323.77	8,119.82	9,727.01	33,821.34	38,931.26	9,324.90	8,124.34	9,729.45	33,839.52	38,958.75	
2	Net Profit / (Loss) for the period											
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	851.78	31.63	923.24	1,722.15	1,050.21	851.21	33.58	923.65	1,725.04	1,059.52	
3	Net Profit / (Loss) for the period before tax											
	(after Exceptional and/or Extraordinary items)	851.78	31.63	923.24	1,722.15	1,050.21	851.21	33.58	923.65	1,725.04	1,059.52	
4	Net Profit / (Loss) for the period after tax											
	(after Exceptional and/or Extraordinary items)	577.90	29.40	668.31	1,157.08	685.67	577.34	30.74	669.45	1,158.90	693.06	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising											
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other										1	
	Comprehensive Income (after tax)]	561.97	21.68	667.10	1,125.84	705.79	562.78	23.02	667.47	1,128.08	712.41	
6	Equity Share Capital	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in											
	the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	18,421.78	17,295.94	-	-	-	18,459.54	17,331.46	
8	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)											
	(for continuing and discontinued operations) -										ı	
	Basic & Diluted	2.32	0.12	2.68	4.64	2.75	2.31	0.12	2.68	4.65	2.78	
Note	les:											

- The above audited standalone and consolidated results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and other relevant amendments thereafter. These financial results have been reviewed and recommended for adoption by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 23rd May, 2024. The Statutory Auditors have conducted the audit of financial results and have expressed an unmodified audit opinion.
- The Code on Social Security 2020, relating to employee benefits during employment and post-employment benefits received the Presidential Assent on September-2020. The Code has been publishe in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not yet been notified and final rules / interpretations have not yet been issued. The impact of the said code shall be assessed and accounted for once the relevant provisions are notified.
- Other Income includes Rs 844.28 Lakhs net of brokerage (Previous Year Rs 98.67 Lakhs) on account of sale of investment in unquoted equity shares.
- The operations of the company are limited to one segment, namely Manufacturing and Sale of Chemicals, hence the segment wise disclosure requirements of Ind AS 108 on Operating Segment are not applicable to it.
- The figures for the quarter ending 31st March, 2024 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended on 31st March, 2024 and the unaudited published year-to date figures up to the third quarter of the respective financial years and there are no material adjustments made in the results of the quarter ended 31st March, 2024 which pertains to earlier periods. The previous period figures have been re-grouped, wherever considered necessary.
- Under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in line with the requirements of Regulation 47 (2) of the Listing Regulations, 2015, the above is an extract of the detailed format of audited (Standalone and Consolidated) Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024 ("Results"), filed with the Stock Exchanges are available on the website of BSE Limited (URL: www.bseindia.com/corporates) the National Stock Exchange of India Ltd (URL: www.nseindia.com/corporates) and on the company's website (URL:
- https://www.dmcc.com/investor/statutory-information/financial-results). The Board of Directos have recommended Final Dividend of Rs. 1.00 per equity shares of Rs. 10/- each i.e. @ 10%, subject to the approval of Shareholders at ensuing Annual General Meeting.

For DMCC Speciality Chemicals Limited

(Formerly known as The Dharamsi Morarji Chemical Company Limited

## CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

(Rs. In Lakhs) Except EPS

For Future Market Networks Limited

Sd/-Shreesh Misra

Whole Time Director

DIN: 01641532

Circle Office: Capri Global Capital Limited 9B, 2nd Floor, Pusa Road, New Delhi – 110060

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Capri Global Capital Limited, Notice and Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Capri Global Capital Limited, (CGCL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (1) the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Capri Global Capital Limited, (CGCL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (1) the Security Interest Act, 2002 (2) the Security Interest Act, 2002 Global Capital Limited .(CGCL) under Security Interest And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to CGCL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further applicable interest from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to CGCL by the said Borrower(s) respectively.

S.N.	Name of the Borrower(s)/ Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of secured asset (immovable property)
1.	(Loan Account No. LNMESTR000042928 (OLD) 80300005823538 (NEW ) Satara Branch) M/s Pandit Car Point(Through its Proprietor) (Borrower) Santosh Dattatray Pandit, Mrs. Deepali Santosh Pandit (Co-B	Rs. 48,60,590/-	All that piece and parcel of House No. 600/8, area admeasuring 200 Sq. Mtrs., alongwith entire construction standing thereon, situated at Village Vaduj, Tal. Khatav, Dist. Satara, Maharashtra - 415506, Bounded As: East By – Property of Seema Rajesh Baghal & Janardan Vasant Khatkar, West By – Property of Vikas & Vinod Chandrakant Kuspe, North By – Road, South By – Kuroli Si Vaduj Road,

If the said Borrowers shall fail to make payment to CGCL as aforesaid, CGCL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, leaseor otherwise without the prior written consent of CGCL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Actor Rules made the reunder, shallbe liable for imprisonment and/or penalty as provided under the Act. Place :- SATARA Date :- 24. MAY.2024 Sd/- (Authorised Officer) For Capri Global Capital Limited

#### **EMPIRE INDUSTRIES LIMITED**

CIN: L17120MH1900PLC000176 Registered Office: 414 Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 Ph 022-6655453 • Email: investor\_relations@empiremumbai.com • Website: www.empiremumbai.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

				(175.1	II Lakiis exce	pi Ero Dala)
		QU.	ARTER END	ED	YEAR	ENDED
SI No.	Particulars	31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1.	Total income from operations	15,705.55	16,760.85	18,208.87	63,079.11	69,605.69
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,526.72	1,221.85	1,599.37	4,566.66	4,270.27
3.	Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,526.72	1,221.85	1,599.37	4,566.66	4,270.27
4.	Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,260.40	1,021.85	1,365.55	3,700.34	3,552.45
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	572.93	924.19	635.55	3,180.52	3,161.80
6.	Equity Share Capital	600.00	600.00	600.00	600.00	600.00
7.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -					
	Earnings per Share (EPS) (not annualised) (in Rs) Basic and Diluted EPS before and after extraordinary	21.01 21.01	17.03 17.03	22.61 22.61	61.67	59.21
	items	**		44	61 67	59 21

\*\* Not annualised

- IT he above audited standalone financial results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their me1.7eting held on May 22, 2024. The above results have been audited by the statutory auditors of the Company. The audited standalone financial results are in accordance with the IndianAccounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act. 2013.

  2 The Segment result is prepared in accordance with the Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act. 2013.
- 3 During the quarter, the Board of Directors declared a dividend of Rs. 25 Per equity share (250%) the Board of Director have been recommended in its meeting held on May 22, 2024. The dividend payable to the eligible members who have not availed the voluntary waiver for claim of dividend which is subject to deduction of tax.
- During the quarter, the company has paid penalty of Rs. 125.00 Lakhs to the Office of Settlement Commission, Additional Bench, Customs and Central Excise & Service Tax vide Order No. 07 & 08/Final Order/CUS/AP/2024 dated 29/01/2024 received on 05/02/2024. ures hetween audited figures in respect of full finar
- o free ingures of the last quarter are the balancing ingures between audited ligures in respect of full financial year and the published year to date ligures up to the third quarter of the respective financial years. 6 The statutory auditors of Empire Industries Limited have expressed an unqualified opinion on the audited standalone financial results for the year
- ended March 31, 2024. The figures for the previous periods have been regrouped / rearranged wherever necessary to confirm current period's classification
- For EMPIRE INDUSTRIES LIMITED S. C. MALHOTRA Chairman (DIN :00026704)

**Future Consumer Limited** 

CIN: L52602MH1996PLC192090 Website: www.futureconsumer.in

Regd. Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari (E), Mumbai-400 060

Tel. No.: +91 22 40552200 Fax No.: +91 22 40552201 Email: investor.care@futureconsumer.in

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

					(Rs. In lakhs)
	For the	For the	For the	For the	For the
	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended
Particulars	March	December	March	March	March
Faiticulais	31, 2024	31, 2023	31, 2023	31, 2024	31, 2023
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations (net)	9,366.66	9,763.18	8,506.93	36,980.48	38,115.08
Net (Loss) for the period (before tax and Exceptional items)	(2,608.23)	(1,767.56)	(2,070.10)	(7,956.30)	(14,228.25)
Net (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(2,072.85)	(1,725.58)	(4,458.61)	(13,633.84)	(31,878.50)
Net (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(2,057.81)	(1,708.25)	(4,623.09)	(13,468.24)	(32,194.84)
Total Comprehensive Income for the period [Comprising]	(2,106.26)	(1,707.55)	(4,561.51)	(13,520.56)	(32,168.88)
Profit/(Loss) for the period (after tax) and Other					
Comprehensive Income (after tax)]					
Equity Share Capital				119,629.04	119,192.24
Reserves excluding Revaluation Reserves				(150,208.15)	(136,319.53)
Earnings Per Share (of Rs.6/- each) for continuing					
operations after exceptional item					
Basic (in Rs.)	(0.10)	(1.62)	(0.09)	(0.23)	(1.62)
Diluted (in Rs.)	(0.10)	(1.62)	(0.09)	(0.23)	(1.62)
Earnings Per Share (of Rs.6/- each) for continuing					
operations before exceptional item					
Basic (in Rs.)	0.03	(0.39)	(0.09)	(0.13)	(0.73)
Diluted (in Rs.)	0.03	(0.39)	(0.09)	(0.13)	(0.73)
Key Standalone financial information of the Holding Company (Rs. In lakhs					

For the For the For the For the For the Quarter ended Quarter ended Quarter ended Year ended Year ended March March March March December **Particulars** 31, 2024 31, 2023 31, 2023 31, 2024 31, 2023 (Unaudited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) Revenue from operations 15.58 28.39 334.76 217.48 5,173.27 Profit / (Loss) before Tax (6,789.94)(1,091.09)(15,583.26) (19,077.66) (52,901.36) Total comprehensive income (6.790.26)(1.091.09)(15.455.60)(19.077.98)(52,773.70)

Note on Qualification in Audit Report

The Group has investments in Joint Ventures Aussee Oats Milling Private Limited and Aussee Oats India Private Limited (together referred to as 'JV') of Rs. 6,913.52 lakhs including investments, loans, and other assets (As on March 31, 2023 Rs. 6,545.05 lakhs). There is a dispute between the Group and said JV partners and due to non-availability of financial results for the quarter and year ended March 31, 2024, as a consequence of non-cooperation of the said JV partners which is a direct contravention of court rulings, the Group is unable to determine the fair value of Group's investments in JV as at March 31, 2024 and consequent impact thereof on the financial results. However, the Management believe that it will not have a material impact on the consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024.

**Business Combination** 

Place : Mumbai

Date : May 23, 2024

The Scheme of Amalgamation between Future Food and Products Limited and Future Food Processing Limited and the Future Consumer Limited (""The Company"") and their respective shareholders under section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 (hereinafter "the Scheme" vas filed in the year 2021. NCLT has approved the said scheme of merger vide order C.A.(CAA)/234/MB-V/2021 dated November 22, 2023 having effective date as November 30, 2023 and appointed date as April 01, 2021. The accounting treatment for the said transaction have been taken in Book of Accounts effective from appointed date. Accordingly, figures for the quarter and year ended March 31, 2023 and quarter ended December 31, 2023 have been restated. The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange rebsites - www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.futureconsumer.in

By Order of the Board For Future Consumer Limited Sd/-

Samson Samuel Managing Director DIN: 07523995

Mumbai, 23<sup>rd</sup> May, 2024

(Bimal Lalitsingh Goculdas Managing Director & Chief Executive Office